

1. मुद्र, मुद्रित m. Bez. einer Art von Dienern R. 7, 37, 18.
— प्र caus. SĀH. D. 309, 21.
मुद्रा 8) घनया मुद्रयापि नुद्रेपद्रवा विद्राव्याः SARVADARĀṆAS. 29, 17.
मुमुक्षु 4) विषयोप^० R. 7, 23, 5, 26.
मुमुक्षुपिषु (vom desid. von मोक्ष्य) adj. zu befreien wünschend, — beabsichtigend R. 7, 34, 23.
मुचीपत्तन N. pr. einer Stadt im Dekkhan Rām. ed. Bomb. 4, 42, 13.
मुरीचपत्तन ed. GORR. — Vgl. मरुचीपट्टन.
मुरज 1) KATHĀS. 97, 6. In der Gestalt einer Trommel künstlich geschriebene Āloka SĀH. D. 268, 13.
मुरु 4) eine Art Eisen Schol. zu BuĀg. P. 10, 62, 33; vgl. मौर्य.
1. मुरु Sp. 836, Z. 1 v. u. तेजसा मुष्टदृष्टयः BuĀg. P. 10, 36, 5.
मुष्टि 1) ^०वृद्धकरस्वसौ (loc. von घसि) KATHĀS. 120, 12. Sp. 839, Z. 12 zu घाकाशं मुष्टिभिर्घतः vgl. oben घाकाशमुष्टिदहननाय्. — 6) f. kurzer Inhalt SARVADARĀṆAS. 39, 17.
मुष्टिक 1) d) BuĀg. P. 10, 2, 1.
मुष्टीकर ballen: ^०कृत्य करावुभौ BuĀg. P. 10, 44, 21.
1. मुक्तु mil उद्. उन्मुग्ध einfüllig, dumm KATHĀS. 61, 325.
मुहूर्त 1) b) Sp. 847, Z. 3 füge Ind. St. 10, 296 vor रौद्र hinzu.
मूर्ख 1) मुर्कित adj. Bez. des Quecksilbers in einem best. Zustande SARVADARĀṆAS. 99, 10. 12. 14; vgl. मूर्खन 4). Z. 2 मुर्कितः VARĀH. BRH. S. 4, 2 bedeutet zurückgeprallt (= प्रतिफलित Comm.).
मूर्खन 4) SARVADARĀṆAS. 100, 4.
मूर्खा 1) geistige Betäubung so v. a. Verblendung SARVADARĀṆAS. 33, 9, fg.
मूर्तिमत् 1) füge noch personifiziert und MBh. 2, 344 hinzu.
मूर्धन 1) pl. Mähne KATHĀS. 94, 10.
मूर्धन्, मूर्धन् = मूर्धानम् BuĀg. P. 10, 12, 31. त्रिभूर्धन् und त्रिमूर्धन् adj. P. 6, 2, 197.
मूर्धन्य 1) a) ^०क्षेमकलश BuĀg. P. 10, 71, 33. — c) KATHĀS. 113, 18.
मूर्धेव N. pr. eines Lehrers KATHĀS. 89, 21. fg. 98, 31.
मूलप्रकृति 1) genauer die Urmaterie, die Natur im chaotischen Zustande; vgl. noch SARVADARĀṆAS. 147, 15. fgg. 148, 4.
मूलमल्ल BuĀg. P. 11, 3, 51. 27, 41. fg.
मूलरामायण n. das ursprüngliche Rāmājanā, Vālmiki's R. SARVADARĀṆAS. 72, 13.
मूल्य 2) a) Z. 12 घ^० auch BuĀg. P. 10, 66, 14.
मूचीय v. l. für मूचीय Ind. St. 10, 67.
मूषक 1) e) ein best. Theil des Gesichts; s. oben u. करवीरक 3).
मूषिकवियाण Mäusehorn (als ein Unding) SARVADARĀṆAS. 103, 13. — Vgl. शशवियाण.
मृकाण्ड BuĀg. P. 12, 8, 2.
मृगत्सि BuĀg. P. 10, 73, 14.
मृगस्तम्भम् m. der Mond KATHĀS. 111, 4.
मृगाङ्गवती N. pr. einer Gemahlin Dharmadhvaḡa's, Fürsten von Uḡḡajjal, KATHĀS. 83, 4. Mṛgāṅkasena's, Fürsten der Vidjādhara, 86, 106.
मृगाङ्गसेन m. N. pr. eines Fürsten der Vidjādhara KATHĀS. 86, 106.
मृगारि 1) Löwe oder Tiger KATHĀS. 112, 152.

मृगेन्द्र 3) SARVADARĀṆAS. 82, 21. — 4) ebend. 83, 13. 83, 5. 88, 11. 89, 5.
मृग्य, श्रुति^० gesucht werdend BuĀg. P. 10, 14, 34.
मृच्छ्लामय vgl. BuĀg. P. 10, 48, 31.
मृत् (von 1. मर्त्वा) adj. (nom. मृग्) am Ende eines comp. abwischend, wegwischend: घ्रचघ्र^० BuĀg. P. 10, 22, 20.
1. मृत् 2) b) BuĀg. P. 10, 60, 44. 62, 4.
मृत्त्रिविन (मृत् + त्रि^०) adj. f. ई Todte auferweckend: शक्ति KATHĀS. 76, 21.
मृत्मूनक m. Bez. des Quecksilbers in einem best. Zustande SARVADARĀṆAS. 99, 16.
मृत्युमृत्यु (मृ^० + मृ^०) m. der Tod des Todes d. i. ein Abwehler des Todes Ind. St. 9, 82. 93. 143. 146. Davon nom. abstr. ^०त्र n. 135.
मृत्युलङ्घनोपनिषद् vgl. Ind. St. 9, 21. fg.
मृत्वं SĀH. D. 321. 332.
मृदुल 1) मृदुलाच्छ्वालुक BuĀg. P. 10, 13, 5.
मृषा, कृतमृषा KATHĀS. 124, 171 fehlerhaft für कृतमिषा (s. u. 2. मिष).
मृषाम् (von मृषा), षते eine irrige Meinung hegen BuĀg. P. 10, 12, 25.
2. मृषावाद BuĀg. P. 10, 89, 42.
मेखल 2) i) N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. 104, 19.
मेघकर्णा (मेघ + कर्ण) f. N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBh. 9, 2648 nach der Lesart der ed. Bomb. st. मेघरवा der ed. Calc.
2. मेघनाद 2) b) γ) R. 7, 12, 28. 30.
2. मेघपुष्प BuĀg. P. 10, 33, 5. 89, 49.
मेघवर्षा 2) b) KATHĀS. 62, 6.
मेघस्वाति BuĀg. P. 12, 1, 22.
मेढ 1) KATHĀS. 112, 64. 76. = पत्तर Elephantenlenker MBh. t. 47.
मेढ m. = मेढ 1) das männliche Glied BuĀg. P. 10, 40, 14.
मेदशिरस् m. N. pr. eines Fürsten BuĀg. P. 12, 1, 25.
मेदम् 1) यकृन्मेदम् n. sg. Leber und Fett gaṇa गवाश्चादि zu P. 2, 4, 11.
मेडुर 1) b) कल्पिताम्बुद^० (विद्याधरत्रल) dicht wie KATHĀS. 107, 95.
मल्लिकायाष्टलामोदमेडुरा मरुतः erfüllt von 93, 13. Z. 3. fg. ^०मेघमेडुरान्धकार UTTARARĀMA. 103, 9 bedeutet eine Finsterniss dicht wie Wolken...
मेधावत् 3) ^०वती f. N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. 86, 11.
मेधिष्ठ, so zu lesen st. मधिष्ठ.
मेध्यमय (von 1. मेध्य) adj. aus reinem Stoffe bestehend: वर्ष BuĀg. P. 10, 79, 2.
मेय 2) = प्रमेय SARVADARĀṆAS. 32, 16. 84, 18. 90, 13. मानाधीना मेयसिद्धिः 112, 19.
मेरुधन m. N. pr. eines Fürsten KATHĀS. 118, 9.
मेलन, वरुनुहनदी^० SĀH. zu TAHT. ĀR. 1, 2, 3. चिञ्जडयोः परस्परमेलनम् ders. zu 1, 11, 16.
मेलायन n. Verbindung: द्वंद्व^० Verz. d. Oxf. H. 320, a, 23.
मेयाम् (von मेय) einen Ziegenbock darstellen: मेयायित adj. e. Z. darstellend BuĀg. P. 10, 37, 28. fg.
मैत्र 1) b) Z. 7 lies (ये) ते st. ये.
मैथुनीभाव (von मैथुन + 1. भू m. Begattung: नारीषु ^०भावं नाकामास्वभ्यरोचयत् R. 7, 26, 59.
मैथुन्य zur Begattung in Beziehung stehend: ^०मुख BuĀg. P. 11, 3, 8.
मैरेयक 1) n. मधु मैरेयकम् R. 7, 42, 18. मैरेयकं मधु BuĀg. P. 11, 30, 12.